

सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा  
विभागातील अधीक्षक, प्रथम लिपिक व वरिष्ठ  
लिपिक (वर्ग क ) या पदाच्या सेवाप्रवेश  
नियमात सुधारणा करणेबाबत

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक बांधकाम विभाग  
शासन निर्णय क्रमांक: सेप्रनि-१००८/प्र.क्र.२५२/आस्था-२  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
तारीख: ३/३/२०१४.

शासन निर्णय -

सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागातील अधीक्षक, प्रथम लिपिक व वरिष्ठ लिपिक (वर्ग क ) या पदाचे सेवाप्रवेश नियम सुधारणा करून संविधानाच्या अनुच्छेद ३०९ अंतर्गत सोबतच्या अधिसूचनेत (इंग्रजी व मराठी) दर्शविल्याप्रमाणे शासन विहित करीत आहे.

उपरोक्त अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्रात स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०३०३१७३९४३५९१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

फु. स. मेश्राम  
शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
३. सचिव (बांधकामे), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
४. सर्व सह सचिव/उप सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
५. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील सर्व मुख्य अभियंता/अधीक्षक अभियंता

६. स्वीय सहायक, मा. मंत्री (सा.बां.) / मा. राज्यमंत्री (सा.बां.)
७. व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय, मुंबई (पत्राने)
८. सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन-१२), मंत्रालय, मुंबई
९. विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
११. सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व आस्थापना कार्यासने
१२. आस्थापना-२ कार्यासन संग्रहार्थ

**Public Works Department,**  
Madam Cama Marg,  
Hutatma Rajguru Chowk,  
Mantralaya, Mumbai-400 032.  
Dated the 3<sup>rd</sup> March, 2014.

## **NOTIFICATION**

### **CONSTITUTION OF INDIA.**

No. RTR-1009/C.R.252/Estt.2.- In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules to amend the Superintendent, First Clerk and Senior clerk (Class "C") under the administrative control of the Public Works Department and Irrigation Department (Recruitment) Rules, 1994, as follows, namely :-

1. These Rules may be called the Superintendent, First Clerk and Senior clerk (Class "C") under the administrative control of the Public Works Department and Irrigation Department (Recruitment) (Amendment) Rules, 2014.

2. In the preamble of the Superintendent, First Clerk and Senior clerk (Class "C") under the administrative control of the Public Works Department and Irrigation Department (Recruitment) Rules, 1994 (hereinafter referred to as "the principal Rules"), -

(i) for the words, brackets and letter "First Clerk and Senior Clerk (Class "C")", the words, brackets and letter "First Clerk and Senior Clerk (Group "C")" shall be substituted;

(ii) for the words "the Public Works Department and Irrigation Department", the words "Public Works Department and Water Resources Department" shall be substituted;

3. For rule 1 of the principal Rules, the following rule shall be substituted, namely :-

"1. These rules may be called the Superintendent, First Clerk and Senior clerk (Group "C") under the

administrative control of the Public Works Department and Water Resources Department (Recruitment) Rules, 1994.”.

4. In rule 2 of the principal rules, in clause (a), for the words “Irrigation Department”, the words “water Resources Department” shall be substituted.

5. In rule 5 of the principal rules, in clause (b), for sub-clause (i), the following clause shall be substituted, namely :-

“ (i) are not more than 33 years of age;

Provided that, the Upper age limit may be relaxed upto five years in the case of candidate already in the service of the Government; and”.

6. For Rule 6 of principal Rules, the following rule shall be substituted, namely :-

“6. Appointment to the post of Senior Clerk by promotion and nomination shall be made in the ratio of 75 : 25 .”.

7. After rule 7 of the principal Rules, the following rule shall be inserted, namely :-

“7A. persons appointed to the post mentioned in rules 3,4 and 5 shall possess a Certificate in Computer Operation as prescribed by the Directorate of Information and Technology, Government of Maharashtra, from time to time.”.

By Order and in the name of the  
Governor of Maharashtra,



(F.S.Meshram)

Deputy Secretary to Government.

सार्वजनिक बांधकाम विभाग,  
मादाम कामा मार्ग,  
हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,  
दिनांक : ३ मार्च २०१४

### अधिसूचना

भारताचे संविधान

क्रमांक : सेप्रनि-१००९/प्र.क्र.२५२/आस्था-२ -

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभाग यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक, प्रथम लिपिक आणि वरिष्ठ लिपिक (वर्ग "क") (सेवाप्रवेश) नियम, १९९४ यामध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करित आहेत.

१. या नियमांस सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक, प्रथम लिपिक व वरिष्ठ लिपिक (वर्ग "क") (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम, २०१४ असे म्हणावे.

२. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक, प्रथम लिपिक आणि वरिष्ठ लिपिक (वर्ग "क") (सेवाप्रवेश) नियम, १९९४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "मुख्य नियम" असा करण्यात आला आहे) याच्या उद्देशिकेमध्ये,-

(एक) "प्रथम लिपिक व वरिष्ठ लिपिक (वर्ग "क")" या मजकुराऐवजी "प्रथम लिपिक व वरिष्ठ लिपिक (गट "क")" हा

मजकूर दाखल करण्यात येईल;

(दोन) "सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभाग" या मजकुराऐवजी "सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

३. मुख्य नियमांच्या नियम १ ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येईल :-

“ १. या नियमांस सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक, प्रथम लिपिक व वरिष्ठ लिपिक (गट "क") (सेवाप्रवेश) नियम, १९९४ असे म्हणावे.”.

४. मुख्य नियमांच्या नियम २ मधील खंड (अ) मध्ये "पाटबंधारे विभाग" या मजकुराऐवजी "जलसंपदा विभाग" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

५. मुख्य नियमांच्या नियम ५ मधील खंड (ब) मध्ये, उपखंड (एक) याऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल :-

“(एक) ज्याचे वय ३३ वर्षांपेक्षा अधिक नाही;

परंतु , अगोदर पासून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत शिथिल करण्यात येईल. ”


६. मुख्य नियमांच्या नियम ६ ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येईल :-

“६. वरिष्ठ लिपिक पदासाठी पदोन्नतीने व नामनिर्देशनाद्वारे नियुक्त्या करण्याचे प्रमाण ७५ : २५ असे असेल.”.

७. मुख्य नियमांच्या नियम ७ नंतर पुढील नियम समाविष्ट करण्यात येईल :-

“७अ. नियम ३,४ व ५ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने, माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण केले पाहिजे.”.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(फू.स.मेश्राम)

उप सचिव, महाराष्ट्र शासन